

महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमी, मुंबई या कार्यालयाकरिता आहरण व संवितरण तसेच नियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,
शासन निर्णय क्र. संकीर्ण-८२२३/प्र.क्र.११९/सां.का.४
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ०१ जुलै, २०२५.

वाचा:-

१. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-८२२३/प्र.क्र.११९/सां.का.४, दि.१६ मार्च, २०२४.
२. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-८२२३/प्र.क्र.११९/सां.का.४, दि.१४ जानेवारी, २०२५.

प्रस्तावना :-

उपनिर्दिष्ट १ अन्वये, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य तेलुगु साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य बंगाली साहित्य अकादमी व महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमी या ०४ नवीन साहित्य अकादमीची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ रोजीच्या शासन निर्णयान्वये, सर्व साहित्य अकादमींसाठी अनिवार्य स्वरूपाच्या खर्चासाठी एक अनिवार्य लेखाशिर्ष तसेच ०४ नवीन अकादमीसाठी प्रत्येकी ०१ या प्रमाणे ०४ कार्यक्रम लेखाशिर्ष निर्माण करण्यात आले आहेत. सदर नव्याने निर्मित लेखाशिर्षांतर्गत होणाऱ्या खर्चासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी घोषित करण्याची बाब प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये निर्माण केलेल्या नवीन लेखाशिर्षांतर्गत होणाऱ्या खर्चासाठी सह संचालक, हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमी यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७०१११३७०४६७२३ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(बाळासाहेब ईश्वर सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. अपर मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक, सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. उप सचिव यांचे स्वीय सहाय्यक, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. सह संचालक, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमी, मुंबई.
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
६. महालेखापाल-१/२ मुंबई / नागपूर (लेखा व अनुज्ञेयता १ / ले.प.) महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७. अवर सचिव, अर्थसंकल्प शाखा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई.
८. निवड नस्ती, सां.का.४.